

Date: August 09, 2022

To, BSE Limited

Corporate Relationship Department 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 543258

To

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai -400051

NSE Symbol: INDIGOPNTS

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper publications.

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) we hereby submit copies of the newspaper publications in "Financial Express", in English and "Loksatta" in Marathi, both having electronic editions with regard to completion of dispatch of Notice and Annual Report for financial year 2021-22 and e-voting details for the 22th Annual General Meeting of the Company scheduled to be held on September 02, 2022.

This will also be hosted on Company's website at www.indigopaints.com/investors

You are requested to take note of the same.

Thanking you,

For Indigo Paints Limited

(formerly known as Indigo Paints Rrivate Limited)

Sujoy Sudipta Bose

Company Secretary & Compliance Officer

Encl: Copies of newspaper publication

RAJPUTANA INVESTMENT & FINANCE LIMITED

CIN: L65929WB1941PLC010731 Regd. Office: Nanda Tower", 90 Phears Lane, Room No. 601, 6th Floor, Kolkata -700012, Corporate Office: 8/82/3, BRD Complex, Kozhikode Road, Parempadam Kunnamkulam Via, Thrissur Dist, Kerala - 680 519, Tel: + 82320 27550 E-mail: rajputanainvestment@gmail.com; Website: www.rajputanainvestment.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 80th Annual General Meeting (AGM) of the members of the Company is scheduled on Wednesday, August 31, 2022 at 11.00 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") in Compliance with General Circulars 14/2020, 17/2020, 20/2020 & 02/2021 and all other applicable laws and circulars as issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time. Further, pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Reg. 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is pleased to provide e-voting facility to its members whose names appear in the Register of Members / Beneficial owners as on the cut-off date, i.e., 24.08.2022 to exercise their right to vote by electronic means on the business specified in the Notice convening the Eightieth AGM of the Company.

The Company has duly sent the electronic copies of Notice of the AGM, detailed instructions and information relating to e-voting along with Annual Report by email to the members whose email ids are registered with the Company / Depositories. The said dispatch through emails has been completed on 08.08.2022. The same are available on the website of the Company at www.rajputanainvestment.com, BSE Limited at www.bseindia.com, and CDSL at www.evotingindia.com.

The members whose email id's are not registered with the Company / Depositories: Holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their

Holding shares in physical mode, are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldc@yahoo.com.

The facility to castvotes remotely is arranged through Central Depository Services Limited (CDSL) and the e-voting facility will be available during the following time period: Commencement of e-voting period : From 9.00 a.m. (IST) on August 28, 2022 Up to 5.00 p.m. (IST) on August 30,2022 End of e-voting E-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on August 30, 2022 and the remote evoting portal shall be blocked.

Any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the meeting and holding shares as on the cut-off date, i.e., 24.08.2022 may obtain the User ID and password by sending a request to the e-mail id of CDSL (helpdesk.evoting@cdslindia.com) or email id of M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldc@yahoo.com.

Members, who did not cast their votes through remote e-voting, during the e-voting

period, will be provided with the electronic voting facility arranged through CDSL to cast their votes while attending AGM through VC / OAVM. Members are permitted to join the AGM through VC / OAVM, 15 minutes before the scheduled time of commencement of AGM and 15 minutes after the commencement of the AGM through the facility provided by CDSL. Members who have voted through remote e-voting can attend the Meeting but cannot vote again through electronic voting at the Meeting.

In case of any queries / grievances regarding e-voting, members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent: M/s. Maheshwari Datamatics Pvt. Ltd. at mdpldc@yahoo.com. or Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For RAJPUTANA INVESTMENT & FINANCE LIMITED

Place: Kolkata Date: 09.08.2022

Jijin C Surendran Managing Director



Manali Petrochemicals Limited Registered Office: "SPIC House", 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032 CIN: L24294TN1986PLC013087, Telefax.: 044-22351098

E-mail: companysecretary@manalipetro.com; Website: www.manalipetro.com

NOTICE

The following Share Certificates issued by the Company have been reported lost and not traceable and requests have been received for issue of Duplicate Share Certificates in lieu thereof.

Folio No.	Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive No.	No. of Shares
C0117120	Narbada Devi Malani Jt. Shyam Sunder Malani	86041	86816684 - 86817433	750
C0019503	Mahananda Dhara	33303	35130075 - 35131574	1,500
C0100883	Ranbir Singh Saluja	71580	83354707 - 83354856	150
C0064826	L V Consultants Pvt Ltd	45912	38866792 - 38867691	900
B0023952	Nirmala Rastogi	14643	29636605 - 29636754	150
C0029909	Prabir Banik	36194	35886304 - 35886603	300
C0122417	Rajeev Garg	90602	88288934 - 88289833	900
B0020057	Balasubramaniam Ganesan Jt. Lakshmanan Krishnamurthy Jt. R Rajagopalan	14009	29434739 - 29434888	150
B0048647	Sandeep Garg	18433	30951848 - 30952147	300
B0087644	Ashok Kumar Jain	24563	32808637 - 32809161	525
C0139557	Premlata Sharma Jt. Ashok Kumar Sharma	83826	86161814 - 86161963	150
C0106210	Atul Tandon Jt. Rama Tandon	76355	84433207 - 84433506	300
A0021430	Gunvantial Kantilal Shah	2434	26947969 - 26948118	150
Z0010644	Davis Antony Kaitharath	97388	90707400 - 90707699	300
C0103773	C X George	74151	83922157 - 83922306	150
B0004500	Jayant Gajanan Chalke	11796	28806431 - 28806580	150
B0075207	Chandravadan Panchmia	22003	32011961 - 32012710	750

Objections if any to the above shall be lodged with the Company within 15 days of this Notice failing which Company will proceed to process the requests as per the relevant regulations.

For Manali Petrochemicals Limited Place : Chennai R. Kothandaraman Date: 08.08.2022 Company Secretary



INDIGO PAINTS LIMITED

(formerly known as Indigo Paints Private Limited) Registered Office: Indigo Tower, Street-5, Pallod Farm-2, Baner Road, Pune - 411045, Maharashtra. Website: www.indigopaints.com; Email: secretarial@indigopaints.com; Contact No. 020-66814300

NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING NOTICE is hereby given that Twenty -Second Annual General Meeting ("22nd AGM") of the Company will be held on Friday, 02nd September, 2022 at 11 a.m. (IST) through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder and the Securities. and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021 and No. 2/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 respectively, read with relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time (collectively referred to as "circulars"). In terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Company has completed dispatch of Notice of the 22nd AGM and Annual Report of the Company, inter-alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March, 2022 on August 08, 2022 through electronic mode only to those Members. whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent (RTA) i.e., Link IntimeIndia Private Limited or Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice along with the Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars till 31st December, 2022. The Notice of the 22nd AGM along with the Annual Report for financial year 2021-22 of the Company are available on the website of the Company viz., www.indigopaints.com, e-voting website of Central Depository Securities Limited (CDSL) viz., www.evotingindia.com and also available on websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at

Members are requested to refer to the Newspaper advertisement dated August 05, 2022 issued. by the Company and published on August 06, 2022 in "Financial Express", in English and "Loksatta" in Marathi for further details pertaining to the 22nd AGM.

Members are also hereby informed that: 1. Pursuant to Section 108 of the Act and Rule 20 of the (Companies Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide e-voting facilities through CDSL to its Members, in respect of the businesses to be transacted at the AGM. The manner and instructions to cast votes through remote e-voting as well as e-voting to be conducted during the AGM have been provided along.

2. The businesses as set out in the Notice shall be transacted through e-voting only. The Members, whose names appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 26, 2022 being the cut-off date, shall be entitled to avail the e-voting facility. Once vote(s) on Resolution(s) are cast by any Member, the same cannot be changed subsequently. The remote e-voting will commence on August 30, 2022 [Tuesday at 9:00 a.m. (IST)] and end on September 01, 2022 [Thursday at 5:00 p.m. (IST)]. A person who is not a Member as on the cut-off date, i.e., Friday, August 26, 2022, should treat the Notice for information purpose only.

3. Members attending the 22nd AGM, who have not cast their votes by remote e-voting, shall be eligible to exercise their voting rights during the AGM through e-voting system via www.evotingindia.com. Members who have exercised their voting rights by remote e-voting prior to the 22nd AGM may also attend the 22nd AGM through VC or OAVM but shall not be entitled to

cast their votes again during the 22nd AGM, Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the AGM. and holds shares as on the cut-off date i.e August 26, 2022, may obtain the login ID and password by sending a request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company at secretarial@indigopaints.com or its RTA at pune@linkintime.co.in. Members who are already registered with CDSL for remote e-voting can use their existing User Id and Password for e-

5. In case of any queries/grievances relating to e-voting, Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an

email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33

Date: 08.08.2022 Place : Pune

(formerly known as Indigo Paints Private Limited) Sujoy Sudipta Bose (Membership No.- A43755): Company Secretary & Compliance Officer

Indigo Paints Limited



CIN: L65993PN2009PLC134196

Registered Office: Mundhwa, Pune - 411 036 Tel: 91 20 66215000, Fax: 91 20 26821124 Website: www.kalyani-investment.com E-mail: investor@kalyani-investment.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr.			Quarter Ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2022 Unaudited	March 31, 2022 Unaudited	June 30, 2021 Unaudited	March 31, 2022 Audited
1	Total Income from operations	23.40	68.93	19.82	392.30
2	Profit for the period (before share of net profits of associate, Exceptional items, tax)	19.62	57.52	13.53	362.33
3	Profit for the period before tax (after exceptional item)	19.62	57.52	13.53	362.33
4	Profit for the period after tax	14.56	46.55	8.25	260.43
5	Total Comprehensive Income after tax (comprising Profit for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax))	(3,123.40)	(610.76)	11,656.23	6,917.09
6	Equity Share Capital	43.65	43.65	43.65	43.65
7	Other Equity		1-11-00		51,810.72
8	Earnings per share (of ₹ 10/- each)	25/25/4		100-0	ALCOHOL:
20	Basic & diluted (not annualised)	3.34	10.66	1.89	59.66

Date : August 8, 2022

IHCL

Total income from operations

Exceptional items)

Income (after tax)]

Securities Premium

Outstanding Debt

Debt Equity Ratio (in times)

Capital Redemption Reserve

Total income from operations

Exceptional items)

(after Exceptional items)

(after Exceptional items)

Income (after tax)]

Securities Premium

Outstanding Debt

Debt Equity Ratio (in times)

Capital Redemption Reserve

Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio (in times)

Interest Service Coverage Ratio (in times)

of Directors at its meetings held on August 8, 2022.

and the other accounting principles generally accepted in India.

Earnings Per Share (of₹1/- each)

Net Worth

Mumbai

August 8, 2022

Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio (in times)

Interest Service Coverage Ratio (in times)

Net Profit/ (Loss) for the period (before tax and

Other Equity (Including Non-controling interest)

for continuing and discontinued operations) -

Basic and Diluted (in₹) (*not annualised):

Net Profit/ (Loss) for the period before tax

Net Profit/ (Loss) for the period after tax

Earnings Per Share (of 1/- each)

for continuing and discontinued operations) -

Basic and Diluted (in ₹) (*not annualised):

Other Equity

Net Worth

(after Exceptional items)

(after Exceptional items)

Place : Pune

KALYANI

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of Quarterly Financial Results is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website at www.kalyani-investment.com

Particulars

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/

Paid-up Equity Share Capital (Face Value per share - 1 each)

Particulars

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/

Paid-up Equity Share Capital (Face Value per share - 1 each)

(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

Net Profit/ (Loss) for the period (before tax and

Net Profit/ (Loss) for the period before tax

Net Profit/ (Loss) for the period after tax

For KALYANI INVESTMENT COMPANY LIMITED AMIT B. KALYANI CHAIRMAN

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED JUNE 30. 2022

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Registered Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001

CIN: L74999MH1902PLC000183.

Email: investorrelations@ihcltata.com, Website: www.ihcltata.com

PRECISION ELECTRONICS LTD.

CIN: L32104DL1979PLC009590

Website: www.pel-india.com

Regd. Office: D-1081, New Friends Colony, New Delhi - 110025 Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30.06.2022 Rs. In Lakh Quarter | Quarter | Quarter Year

o. No.	Particulars	ended on 30.06.2022 Un-Audited	31.03.2022 Audited	30.06.2021 Un-Audited	on 31.03.2022
1	Total Income from Operations (net)	996	997	346	3,875
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	4	(48)	(301)	(176)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	4	(48)	(301)	(176)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	10	(47)	(304)	(168)
5	Total Comprehensiv Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprensive income (after tax)]	10	(45)	(304)	(166)
6	Paid up Equity Share Capital	1,385	1,385	1,385	1,385
	Earning per share (EPS) after extraordinary items (of Re.10 /-each) (not annualised). Basic: Dilted:	0.07 0.07	(0.34) (0.34)	(2.20) (2.20)	(1.22) (1.22)

PLACE: NOIDA

STANDALONE

Quarter

30.06.2021

(Reviewed)

20740

(20978)

(22033)

(19024)

(18334)

11893

385854

270206

397747

288563

*(1.55)

15501

0.21

0.24

Quarter

Ended

CONSOLIDATED

30.06.2021

(Reviewed)

34455

(33535)

(31502)

(30158)

(24699)

11893

386953

270206

398846

404208

1.01

*(2.26)

1079

15501

(0.06)

(0.09)

112

0.73

Ended

Quarter

Ended

30.06.2022

(Reviewed)

76124

20436

20237

14744

8668

14204

798755

662486

812959

44806

0.06

*1.04

112

0.29

4.62

Quarter

Ended

30.06.2022

(Reviewed)

126607

24007

23094

18084

8730

14204

750959

662486

765163

100690

0.13

*1.20

1079

0.25

3.32

1. The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and Consolidated Financial

and www.nseindia.com and also on the Company's website at www.ihcltata.com.

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and Consolidated

Financial Results for the quarter are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com

2. The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board

3. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder

DATE: 08.08.2022

₹ / lakhs

31.03.2022

(Audited)

200334

2982

(2711)

(3445)

(699)

14204

795773

662490

809977

94253

(0.27)

112

5181

0.20

2.01

Year

Ended

₹/lakhs

31.03.2022

(Audited)

305622

(27380)

(25818)

(26497)

(15469)

14204

751322

662490

765526

198476

0.26

(1.97)

1079

5181

0.16

1.42

Puneet Chhatwal

(DIN: 07624616)

Managing Director & CEO

0.12

Year

Ended

The above is an Extract of the detailed format of the Quarterly Financial Result as per Ind AS filed with BSE Ltd. Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, for the quarter ended June 30, 2022. The full format of the said Quarterly Financial Results is available on the BSE Ltd. website www.bseindia.com and the Company's website www.pel-india.com

The above Unaudited financial Result of the Company for the first quarter ended 30th June, 2022 as reviewed by the Audit Committee were approved by the Board of Directors at their meeting held on 08th August, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of aforesaid results.

> On Behalf of the Board For Precision Electronics Limited ASHOK KUMAR KANODIA Managing Director DIN: 00002563

NIVI TRADING LIMITED Regd.Office:c/o United Phosphorus Ltd., Readymoney Terrace, 4th floor, 167, Dr. A.B. Road, Worli Naka, Mumbai-400018

Tel. No. 61233500 Fax No. 26487523, Email Id: nivi.investors@uniphos.com, Website:www.nivionline.com CIN: L99999MH1985PLC036391 Extract of Unaudited Financial Results for the guarter ended 30/06/2022 Quarter Quarter Quarter

PARTICULARS	ended 30/06/2022 Unaudited	ended 31/03/2022 Audited	ended 30/06/2021 Unaudited	ended 31/03/2022 Audited
Total income from operations Net Profit/(loss) for the period before	3.92	1.87	1.19	5.46
tax and exceptional items	0.02	(0.07)	(2.47)	(0.75)
Net Profit/(loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other	0.02	0.03	(2.47)	(0.64)
Comprehensive income (after tax)}	(1.19)	0.93	2.98	5.05
Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (before Total Comprehensive Income) (of Rs 10/- each): Basic and diluted (Rs. Per share)	124.56	124.56	124.56	124.56 44.68
(not annualised)	0.00	0.00	(0.20)	(0.05)

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equit shares of the Company are listed.

FOR NIVI TRADING LIMITED

(Sandra R. Shroff

Managing Director

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 8th August, 2022.

Place: Mumbai Date: 8th August, 2022

DIN - 00189012 Dr Trust NURECA LIMITED

Gorageon East, Mumbal City MH 400063. Cite 124304MH00116PLC500068 PHYSIO Trum@m Gorageon East, Mumbal City MH 400063. Cite 124304MH00116PLC500068 **5TH ANNUAL GENERAL MEETING OF NURECA LIMITED TO BE HELD THROUGH**

VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (DAVM)

1. Notice is hereby given that the 6th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Saturday, 10th September, 2022 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (QAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Circulars issued thereunder by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the businesses as set out in the Notice of AGM.

2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered / available with the Company Depository Participants.

Members who have not yet registered their e-mail addresses, are requested to register their e-mail addresses, mobile numbers and/or other details, with their relevant depositories through their depository participants.

3. Notice of AGM and the Annual Report will be available on the Company's website www.nureca.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and also on the website of CDSL at www.evotingindia.com.

4. Members will have an opportunity to cast their vote remotely on the business items as set out in the Notice of AGM through remote e-voting / e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting / e-voting at AGM for members holding shares in dematerialized mode and for Members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM.

5. The Board has not recommended any dividend for the Financial Year 2021-22.

For Nureca Limited sd/-Chetna Anand Place: Chandigarh Company Secretary

Date: 08.08.2022 For distribution enquiries please visit www.partnernureca.com TV VISION LIMITED

CIN: L64200MH2007PLC172707 Regd. Off.: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR FIFTEENTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 15th (Fifteenth) Annual General Meeting ("AGM") of the members of TV Vision Limited ('the Company') will be held on Wednesday, September 07, 2022 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circular dated May 05, 2022 read together with relevant Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular dated May 13, 2022 read together with relevant Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2021-22 is being sent only through electronic mode by e-mail to those Members. whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 05, 2022 and whose email addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participants ("DPs").

The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.tvvision.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Wednesday, August 31, 2022, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote. Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity

Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.twision.in) duly filled and signed alongwith requisite documents to mt.helpdesk@linkintime.co.in

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote

> For TV Vision Limited Shilpa Jain

Place: Mumbai Date: August 09, 2022

through Remote e-voting and E-voting during the AGM.

Company Secretary & Compliance Officer

financialexp.epapr.in

Pune

ACS No.: 24978

ई-लिलाव विक्री

प्राधिकृत अधिकारी

क्तेंटक पहिंद्य बैंक विविध्देह

कोटक महिद्रा बैंक लिमिटेड

बाहा-कुलां कॉम्प्लेका, बाहा (पृ), मुंबई चीनकोइ-४०० ०५१, महाराष्ट्र

ज्ञास्त्रा कार्यालयः कोटक मंडिटा मेंक नि. होत-२. न्यानी युनिटी. ४था मनास. येग्यदा, पुने नग हायग्रे, पुने-४११००६,

स्थायर मालमनेच्या विक्रीकरिता विक्री सचना

एक्सा हित (अंगलबन्तायणी) नियम, २००२ स्वा नियम ८ (६) चाराह सामानेल्या नियम ८(५) अंतर्गत चिलिय

वरेची मुर्गक्षता व पुर्शका आणि मुख्ता हित कावता, २००२ची अंधलवत्रावणी अंतर्गत स्थावर मालयसेच्या

शहरत आय जनतेत आणि विशेषकरून प्रणको य हमीदारोना सुचना देण्यात येते की कोटक महिंदू चैंक लि.च्या

"केएमबीएल") सुरक्षित धनकोक्षते महाण असलेल्या / महाणवट असलेल्या व्यक्काली वर्णिलेल्या स्थावर मालमनेच

छक्षा "इस्केल फरफ्काना विद्योजिक लोज लिफ्टिड" द्वारा विच्या नार्व अकलेल्या ऋणांच्या अधिकालीफकाच्या अनुसार

\$र.०३.२०२२ रोजी "केएमधीएल"ण्या प्राधिकृत अधिकारोद्वारा घेण्यात आला आहे, शहर मालमतेची विद्वरी **औ**.

बोडम्बट अध्यय बोडम्बट उरबान जोख, बीचर्वी मुखारेत अस्त्यम जोख य बी. अधिक उरबान जेख पांच्याकडील

"केएमबीएल", सुरक्षित धनकरिये देणी असलेले, **कार्न साते छ**. एलएनपीमूएन००६१५ १६००००३२२ अंतर्गत

ह्मुलीपर्यंत पुढील लागु व्यानासर ०५,०८,२०२२ रोजी प्रमाणे क. ४१,१८,८०२/- (रूपये एकेचाळीस लाख अंडरा

हत्यार आद्यति दोन फावत) या १कपेप्या प्रमुलीकरिता ५ मिनिटीच्या अमर्पादित विस्ताससह १५,०९,२०२२ सेनी

श तत्वापर करण्यात येणार आहे. **शक्षीय किमत** हं. १,११,००,०००/-(रूपये एक कोटी अकरा लाख फक्त) असेल

बालबनेचे बर्चनः पुटील मालगरेपे सर्व संड त तुकटे- जर्यान मोजगापाची ८२.६ चौ.मी. म्हणजेन ९०० चौ.फू.

वांधकाम समाविष्ट तदम्मनला- पहिला मजला- दुसरा मजला - तिसरा मजला एकुण मोजमापाचा २९६० ची.फू. जमीन

धारण केलेला सीटीएस नं. ५३६ यावर बांचकाम केलेला, नाना पेट पेचे स्थित, पूर्ण म्यूनिसियल कॉपीरेशनच्या मर्यादेत.

पुर्वित मलेच्या विमोधनेकरिता उपलब्ध वेहोत कायदाच्या कलम १३च्या घोट-कलम ८च्या तरतुर्दीकडे ऋणकीचे लक्ष भीत आहोत. आय जनतेने आणि विशेषकरून भूगकोंनी कृषया नींद प्याची को ते काही असेल त्या कोणत्याही

अरणानव निर्धारित केलेला जिलाव अवशरकी उरस्यान सुरक्षित चनको खावगी कराराद्वारा विक्रीमार्फत सुरक्षित हिताची

क्षंमलबन्धावणी करतील. विद्वती अंतरीत मरीसंबंधित कीणतेसी स्पष्टिकरण / आवश्यक माहितीबाधत बीलीदार संपर्क साध्

तकेला औ. सनेंद्र द्वतिया (-११ ८४४८२६४५२५), औ. पंकान गय (-११ ७७६८००३५६७), औ. विकास शिंह

-९१ ८६६९१८९०४८) य औ. प्राकाद घागरे (-९१ ७२०८०७१४३३), विक्रीच्या व्यक्तिरतर राती च आरीकरिता,

पण कोटक बहिद्या बैंक केबसाईटच्या पेयाहोटचा मागलेप www.kotak.com पापर तरत्व

withhttps://www.kotak.com/en/bank- auctions.html fire upril sufr/firm

दु.१२:०० च दु.०१:०० दरम्बान "नर्स आहे नेचे आहे", "नर्स आहे ने काही आहे", आणि "ने काही आहे हेचे आहे"

हरदे य केवायसीच्या सादरीकरणाकरिता शेवटची तारीख १४.०९.२०२२ रोजी सार्य ०६:४० वा (भाप्रवे) आहे.

आणि **इसास रककम देव** म. ११,१०,०००/-(४पपे अकरा लाख दश रामार फक्त) असेल.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, गाव मीजे यवत, जिल्हा पुणे येथील गट नं, ४३१/१ यासी जुना गट नं. १०५४/१ या मिळकतीवरील भूलेश्वर मार्केट या इमारतीमधील दसऱ्या मजल्यावरील वरील फ्लॅट नं, २०३ या मिळकतीसंदर्भातील मे. मेहेर असोसिएटस तर्फे भागीदार मुलतानचंद संजयकमार मेहेर व इतर आणि श्री, महेंद्र नंदकमार गजर यांच्यामधील दि. १५/०१/२००७ रोजी झालेला मळ करास्नाम्याचा दस्त यांसी दस्त क्र. केडगाव / २२८/२००७ त्याच्या मुळ पावती व मुळ सुची २ सहित गहाळ झालेली असून त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन, जिल्हा पूर्ण येथे दि. ०६/०८/२०२२ रोजी तकार नं, १०६३६९ / २०२२ अन्वये तकार दिलेली आहे, सदर गहाळ कागदपत्रे अथक प्रयत्न करूनही मिळालेले नाहीत, तरी सदर दस्तावेज कोणास मिळाल्यास ७ (सात) दिवसांचे आत खालील क्रमांकावर संपर्क करून सदर कागदपत्रे द्यावीत.

गणेश दिगंबर खराडे कार्यालय क्रमांक ३, तळमजला, लोकसेवा चंक कॉर्नर, आयद्भिमा शोरूमजनळ, नश्पटविशे चीक, मंगळवार पेट, पुणे - 411011 दिनांक: ०९/०८/२०२२ संपर्क ८३९०६४६६७७ ई-मेल: advganeshkharade@gmail.com.

> Form No [See Regulation-33(2)

By Regd. A/D. Dasti failing which by Publication Office of the Recovery Officer-I/II **Debts Recovery Tribunal, Pune** Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005

Notice Under and Rule 53 of Second Shedule to the Income Tax Act 1961 Read with The Section 25-28 of Recovery of Debts & Bankruptcy Act 1993

> 06/08/2022 Pubjab National Bank Versus

Shri Paresh Gopinath Rao & Oths.

The Concerned officers:-

RC/34/2010

It is being proposed to auction the following property for recovering the dues of the CH Bank/Ch financial Institution

Specification of Property Description of the property of CD No. 1

a) All that piece and parcel of Shop No. 1, Shop No. 2, Shop No. 3, Shop No. 4, & Shop No. 14 in the building called Dhiraj Galaxy situated at Chinchwad, Tal. Haveli, Dist. Pune.

You are hereby directed to disclose your dues, if any on the said property within one month from the date of issue of this notice failing which, it shall be presumed that there are no dues on the said property towards your department

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date (S. J. Satbhai) 06/08/2022. Recovery Officer-II Debts Recovery Tribunal, Pune



पुणे पश्चिम अंचल कार्यालय : जनमंगल, १ ला मजला, जुना मुंबई-पुणे हायवे, बैंक ऑफ महाराष्ट्र पिंपरी शाखेच्या वर, पिंपरी, पुणे – ४११०१८ **फोन** : ०२०–२७३३ ५३५१

ताबा नोटीस

स्थावर मालमत्तेकरीता (ॲपेंडिक्स IV (रूल ८(१) नुसार))

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. प्रकाश अंकुश थोरात यांना दि. २२/०४/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु. ८,१४,२९६/-(रु. आठ लाख चौदा हजार दोनशे शहाण्णव फक्त) अधिक **त्यावरील लागू न केलेले व्याज** अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. सदर नोटिसा रजिस्टर्ड एडी पोस्टाने पाठविण्यात आली होती. कर्जदार तसेच जामीनदार सदर येणे रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषत: कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. 03/0८/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र** यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रक्कमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदार/जामीनदारांचे लक्ष सदर कायद्याच्य सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या रपष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

बँकेकडे गहाणतारण असलेल्या आणि बँकेने प्रतिकात्मक ताब्यात घेतलेल्या मालमतेचा तपशील पढीलप्रमाणे

४ थ्या मजल्यावरील फ्लॅट नं. डी-४०४ च्या स्थावर मालमत्तेचा सर्वसामाईक भाग, बिल्डींग नं. डी, क्षेत्रफळ ३२.५२ चौ. मी. (चटई), आणि ६१६ चौ. फू.(बांधकाम), १ हॉल, १ किचन आणि १ बेडरुमचा समावेश, साई मल्हार को-ऑप हाऊसिंग सोसायटी प्रोजेक्ट, सर्व्हें नं. ४४३/२ (जुना ४१२/१बी) यावर बांधण्यात आलेली, गाव नारायणगांव, ता. जुन्नर जिल्हा पुणे येथे स्थित, श्री. प्रकाश अंकुश थोरात

दिनांक : 0३/०८/२०२२ ठिकाण : पुणे

मुख्य प्रबंधक आणि अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम अंचल

टाटा कोपटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: 11वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,

गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-400013. CIN No.: U67190MH2008PLC187552 संपर्क पत्ताः लोहा आय-धिक टेक्नो कैपस, बिल्डीग ए, पोखरण रोड क्र. 2 पलीकडे, टीसीएस यंत्रा पार्कलगत, छाणे (प) 400607, संपर्क क्र. 91 (022) 66069383

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 मधील नियम 8(1)सह वाराण्यात येणाऱ्या परिशिष्ट Ⅳनुसार) ञ्चाअर्थी, निम्नस्वाधरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिद्ययद्वोशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समिन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9 सह याचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करोत एक मागणी सूचना निर्गीमत केली ज्वात कर्जदारांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत त्या सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठराल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस बाह्यरे सृचित करण्यात येते की जिल्हा दंडाधिकारी नागपुर बांच्या खाली नमूद केलेल्या दिनांकास दिलेल्या आदेशानुसार सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत तहसीलदार यांनी येथे नमृद करण्यात आलेल्या मालमतेचा प्रत्यक्ष ताबा घेतला असून तो निम्नस्वधरीकार प्राधिकृत अधिकाऱ्याला सोपवण्यात आला आहे. अनामत मता सोडवृन घेण्वासाठी उपलब्ध असलेल्या येळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस वाद्वारे सावधर्गिरीची सुचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमसेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो टाटा कॅपिटल हाऊसिंग फरयनान्स लि. च्या खाली नमृद रक्कम अधिक तीवरील व्याज आणि दंशात्मक व्याज, शलक, खर्च इ. च्या भागधीन असेल

कर्ज खाते क्र.	बाध्यताधारी/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	मागणी सूचना दिनांक/प्रत्यक्ष ताथा दिनांक	THE RESERVE THE PARTY OF THE PA
10107475	श्री. अमित ओमप्रकाश अग्रवाल आणि श्री. अनुप ओमप्रकाश अग्रवाल आणि श्री. अमित ओमप्रकाश अग्रवाल (अहिंकु) आणि श्री. ओमप्रकाश छोटेलाल अग्रवाल आणि श्रीमती उपा अमितकुमार अग्रवाल आणि श्रीमती, कोशल्यादेवी ओमप्रकाश अग्रवाल आणि श्री. ओमप्रकाश अग्रवाल अग्रवाल (अहिंकु) आणि श्री. अनुप ओ अग्रवाल (अहिंकु) आणि श्रीमती रितृ अनुपकुमार	28 जून, 2019 रोजी रकम रु. 74,47,123/- (रुपये चीऱ्याहतर लक्ष सत्तेचाळीस हजार एकशे तेवीस फक्त)	28 項 2019 / 04 3前時で, 2022	30 सप्टेंबर 2020

परिशिष्ट-1: पहिले परिशिष्ट (सदर 'प्रकल्प भूखंड-1'चे वर्णन) भूखंड क्षेत्रफळ 3426.00 ची.मी., प्लॉट-सी, क्षेत्रफळ 6360.66 ची.मी., क्षेत्रफळ 28,300 ची.मी. वा मोत्वा भूखंडातील उप-विभाग लेआउट, (महानगर पालिका पुणे शहर यांच्या द्वारे मंजूर क्र. सीसी/4073/13, दिनांक 13/03/2014, सर्वे क्र. 230ए/5 फाळणी बर्ग नुसार) सर्वे क्र. 230ए/3/1 आणि सर्वे क्र. 231/1/1, पुणे शहराच्या लोहगाव गावात, तालुका हवेली, जिल्हा पुणे, नींदणी जिल्हा पुणे बांच्या हदीत, उप-नोंदणी तालुका हवेली, पुणे आणि महानगर पालिका पुणे शहर, चतुःसीमा पुढील प्रमाणे: पूर्वेस: स.क्र. 231/1/2, पश्चिमेस: प्लॉट सी चा उर्वरित भाग, उतरेस: 20 मीटर रुंद डी.पी.रोड, दक्षिणेसः स.क. 231/2 (सदर 'सदनिका' चे वर्णन).

रहिवासी सदनिका क्र. 103, चर्ट्स क्षेत्र-129.63 ची.मी. (1395.33 ची.फू.), लगतच्या बाल्कनी/खुले टेरेस/टेरेस गार्डनचे वापरवोग्य क्षेत्रफळ 91.15 ची.मी. (981.13 ची.फ्.), पहिला मजला, बिल्डींग क्र./नाव-ए, चतुःसीमाः पूर्वेसः रैंप, पश्चिमेसः लॉबी, उत्तरेसः सदिनका क्र. 102, दक्षिणेसः मोकळी जागा, चारचाको पाकिंग क्र. 2 अनन्य सुविधा, दुचाको, क्र. ए-103, स्टिल्ट जागा 25 (ची.मी.)

9569772 आणि TCHHE 02790	श्री. मनोज घागरे आणि	24 ऑगस्ट 2021 रोजी रक्षम रु. 42,09,011/- (रुपये बेचाळीस लक्ष नऊ हजार अकरा फक्त)	25 ऑगस्ट 2021 /	21 जानेवारी
00100074230	श्रामता नादना मान	(रुपय बचाळास लक्ष नक	2022	2022

अनामत मात्तेचे/अचल मालमत्तेचे वर्णनः परिशट- ।- युनिट क्र. 97, म्हणजे सदनिका क्र. 203, चर्ट्स क्षेत्रफळ 41.43 चौ.मी. सोबत लगतचे टेरेस चर्ट्स क्षेत्रफळ 5.75 चौ.मी., दुसरा मजला, यासह 0.102% अविभाजित हक आणि वापरचे मर्यादित हक, सानुग्रहपूर्वक मोकळी कार पार्किंग लॉट क्र. 46, क्षेत्रफळ 10.22 ची.मी., स्टिल्ट फ्लोअर, विग ''थी'', ''श्री वेंकटेश लेक विस्टा अपार्टमेंट्स'' बिल्डींग, भृखंड उप प्लॉट क्र. सी या भृखंडावर बांधलेले, आंबेगाव खुर्द गाव पुरसुंगी, तालुका हथेली, जिल्हा पुणे.

दिनांक: 09.08.2022 स्वा/- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता स्थानः पृणे

epaper loksatta.com

Notice is hereby given that the original Share Certificates of Companies, as per the details given below, registered in our name, viz Aniikumar Phoolchand Sanghvi jointly with Sabina Aniikumar Sanghvi, resident of 101, National Society, Baner Road, Near Sindh Society, Aundh, Pune 411007 have been lost / misplaced/ not received and we have applied to these Companies for issue of duplicate share certificates in lieu thereof.

Name of Company and Registered Office address	Folio No.	Share Certificate No(s)	Distinctive Nos.	No of shares
Bajaj Auto Ltd. Mumbai Pune Road, Akurdi, Pune 411035	BA0000038	46 6291	43843332 to 43843381 155587672 to 155587721	50 50
Bajaj Finserv Ltd Mumbai Pune Road, Akurdi, Pune 411035	CA0000038	53	43843332 to 43843381	50
Bajaj Holdings and Investment Ltd Mumbai Pune Road, Akurdi, Pune 411035	AA0000038	38	343332 to 343381	50

Any person(s) who has / have any claim (s) on the above shares should lodge such claim (s) with the Company at its Registered Office or with Share Transfer Agent (STA), M/s.KFin Technologies Limited., Selinium Tower – B, Plot No.31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032, within 15 days from the date of this Notice, failing which the respective Companies will proceed to issue duplicate share certificates in respect of the said shares

Anilkumar Phoolchand Sanghvi Pune Sabina Anilkumar Sanghvi Date - 09/08/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in respect of Break open of Locker at Punjab National Bank, Kalyani Nagar Branch, Pune. On the account of Non-payment of rent for last Three Years and Non-Operation, the Locker No. AC00014 in the name of Mr. Lacchman Das at Punjab National Bank Kalyani Nagar Branch, Pune is going to Break open by the Bank. Therefore, vide this Public notice we hereby call upon, any person/s having interest or any Objection of any manner whatsoever should inform the undersigned at the address given below, regarding their claim/s in writing along with the documents in support thereof, within 07 days from the publication of this notice failing which PNB Kalyani Nagar Branch, Pune shall presume that interest in respect of the said Locker shall be deemed to have been waived and/or abandoned and No complaint/s shall be entertained or heard after the period of this Notice.

Adv. Siddharth D Kothari S.no.208/2 North Avenue Lane 10 Pune

Kalyani Nagar, Yerwada, Pune- 411 006 Advocate High Court Bombay Date:- 09/08/2022

भारतीय स्टेट बॅक, स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी शाखा : वर्धमान इमारत, दुसरा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, सेवन लव्हज् चौक, शंकरशेठ रोड, पुणे ४११०४२, फोन क्र. ०२०-२६४४६०४३, २६४४६०४४, ई-मेल : sbi.10151@sbi.co.in

ताबा नोटीस

ज्याअर्थी, **भारतीय स्टेट बँकेचे** अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेंटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (१२) नुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये कर्जदार/जामीनदार **मेसर्स व्होल्ट-एज इन्फ्रा प्रा. लि., श्री. स्रेश** आनंदराव निकम (जामीनदार) आणि सौ. उज्वला सुरेश निकम (जामीनदार) यांना दि. ३१.१०.२०२० रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३१.१०.२०२० रोजी येणे असलेली रक्कम रू. ७,९१,९४,४९७/- (रुपये सात कोटी एक्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सतरा फक्त) अधिक पढ़ील व्याज, आकार, खर्च, शुल्क इ. सदर नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

वर उल्लेख केलेले कर्जदार आणि जामीनदार हे कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरलेले असल्याने खासकरुन कर्जदार, जामीनदार यांना आणि तमाम जनतेस ही जाहीर नोटीस देण्यात येते की खाली सही करणार यांचेकडे सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये व सदर कायद्याच्या कलम १३(४) व सदर नियमांच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारात मा. जिल्हा न्यायाधीश यांचा आदेश क्र. SECU/SR/292/2021 दिनांक ३०.०७.२०२१, मा. कार्यकारी दंडाधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार , पुणे शहर पुणे यांचा आदेश क्र. FOUJ/TABA/SR/603/2021 दिनांक १८.०७.२०२२ अन्वये मा. निवासी नायब तहसीलदार तथा, कार्यकारी दंडाधिकारी पुणे शहर पुणे यांचेकडून सदर तारण मिळकतीचा दिनांक **८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा प्राप्त झाला आहे**. सर्व सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/जामीनदार यांना ही जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो भारतीय स्टेट बैंक पुणेच्या दि. ३१.१०.२०२० रोजी येणे असलेली रक्कम रु. ७,९१,९४,४१७/- (रुपये सात कोटी एक्याण्णव लाख चौऱ्याण्णव **हजार चारशे सतरा फक्त)** अधिक पुढील व्याज, आकार, खर्च, शुल्क इ. बोजासह असेल. कर्जफेड करून मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान

सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

स.नं.२८८, हि.नं.१ए/१, बाणेर, पुणे. क्षेत्र ९१० चौ.फू. मिळकत क्र. २ – सुरेश आनंदराव निकम यांचे नावे असलेला फ्लॅट नं.२२, श्रीनिवास पार्क,

दिनांक : ०८.०८.२०२२ स्थळ : पृणे

अधिकृत अधिकारी, (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) भारतीय स्टेट बॅक (सार्ब), पुणे



नोंदणीकृत कार्यालयः इंडिगो टॉवर, रस्ता-5, पक्षोड फार्म- 2,

इमेलः secretarial@indigopaints.com; संपर्क क्र. 020-66814300

22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान विषयक सूचना

परिपन्नकोसह वाचण्यात वेणास्या कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाच्या (एमसीए) अनुक्रमे दि. 8 एप्रिल, 2020, 13 एप्रिल, 2020, 5 में, 2020, 13 जानेवारी, 2021 आणि 5 में, 2022 रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र. 14/2020, क्र. 17/2020, क्र. 20/2020, क. 02/2021 आणि क. 2/2022 सह वाचण्यात येनाऱ्या सेवी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ऑड डिस्क्लोजर विक्रयस्मेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि कंपनी अधिनियम, 2013 (अधिनियम) च्या लाग् तरतृदींचे पालन करीत कंपनीची बाविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''22वी एजीएम'') जुक्रवार, दि. 02 सप्टेंबर, 2022 रोजी स. 11 वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/इतर हक्श्राव्य पद्धतीने ("ओएव्हीएम") घेण्यात वेईल. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने कंपनीने 22व्या एजीएमची सूचना आणि 31 मार्च, 2022 रोजी संपलेल्वा वर्षाचे वितीय विवरण आणि इतर वैधानिक अहवाल समाविष्ट असलेला वर्षिक अहवाल ज्या सभासदांचे ई-मेल अंड्रेस कंपनी / र्गजस्ट्रार व समभाग हस्तांतरण एजंट (आरटीए) म्हणजे लिक इनटाईम इंडिया प्राववंट लिमिटेड यांचेकडे किया डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांचेकडे नेंदिवलेले आहेत त्यांना पार्टावण्याचे काम कंपनीने 08 ऑगस्ट, 2022 रोजी समाज केले आहे. 31 डिसेंबर, 2022 पर्वतची एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अन्वये 22च्या एजीएमची सूचना आणि 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अहवालाची छापील प्रत आता सभासदांना पाठविण्याची गरज नाही. कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.indigopaints.com येथे,सेन्ट्रल हिमॅझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाईट www.evotingindia.com येथे, बीएसई लिमिटेड ची वेबसईट www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट www.nseindia.com येथे कंपनीच्या 2021-22 या आर्थिक

या वर्तमानपत्रात मराठीमध्ये प्रकाशित झालेली जाहिरात पाहाबी

1. सदर अधिनियमातील अनुच्छेद 108 आणि (कंपन्या व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 (सुधास्ति) मधील नियम 20 आणि लिस्टिंग रेग्युलेशन्समधील निवम 44 च्या अनुवंगाने कंपनीस आफ्ल्या सभासदांना सदर एजीएममध्ये करण्यात येणात्या कामकाजाच्या संदर्भात सीडीएसएल च्या माध्यमातून ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यास अतिशय आनंद होत आहे. दुस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याची पद्धत च त्याबावत सुचना तसेच एजीएम सुरु असताना ई-मतदान याबाबत महिती सुचनेसोबत देण्यात आलेली आहे.

2. सदर सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज केवळ ई-मतदानाच्या माध्यमातूनच करण्यात येईल. शेवटच्या (कट-ऑफ दिनांकास म्हणजे शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट, 2022 रोजी ज्या सभासदांची गावे सभासद पुस्तिकेत किया डिपॉझिटरीजकहे असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये ज्या व्यक्तींचे नाव आहे त्यांना दूरस्थ ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता वेईल. एखाद्या सभासदाने एखाद्या ठगवावर एकदा मतदान केले की त्याला ते बदलता वेणार नाही. दुरस्थ ई-मतदान ३० ऑगस्ट. 2022 हेजी [मंगळवार, सकाळी 9.00 वा (भाप्रवे)] सुरु होईल आणि 01 सप्टेंबर, 2022 हेजी [गुरुवार, सार्थ. 5.00 वा (भाग्रवे)] समाप्त होईल. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास म्हणजे शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट, 2022 रोजी सभासद नसलेल्या व्यक्तीनी सदर सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

3. 2.2व्या एजीएममध्ये उपस्थित होणास्या ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान केले नसेल त्यांना www.evotingindia.com च्या माध्यमातून ई-मतदान प्रणालीचा वापर करीत एजीएममध्ये आगला मतदानाचा हक बजावता रेइंल. 22व्या एजीएमच्या अवोदर आपला मतदान इक्ष बजावलेल्या सभासदांना व्होसी किया ओएव्हीएम च्य माध्यमातुन २२व्या एजीएममध्ये उपस्थित होता वेईल, परंत त्यांना २२वी एजीएम सुरु असताना पुन्ता मतदान करता येणार नाही.

helpdesk.evoting@cdslindia.com येथे किया कंपनीकडे secretarial@indigopaints.com येथे किया त्यांचे आरटीए यांना pune@linkintime.co.in देथे विनंती पाठवृन लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. ज्या सभासदांची दुरस्थ ई-मतदानासाठी आधीच नोंदणी आहे ते ई-मतदानासाठी आपला विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरू शकतात. 5. ई-मतदानाशी संबंधित काही प्रश्न/ तकारी असल्वास, सभासद एखाद्या तांत्रिक अडचणीचा सामना करीत असल्यास त्यांनी

सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विग.25वा मजला, मॅराथॉन प्यचरेक्स, मफरालाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर पोल (पूर्व), मुंबई- 400013 किया helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवला किंवा 1800 22 55 33 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

सीडीएसएल हेल्पडेस्क शी येथे संपर्क साधाबाः श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

PUBLIC CAUTION NOTICE

Know all men by this notice that the property described in the schedule writter hereunder is presently owned and possessed by MR. HEMANT SHIRDHAR KESKAR and MRS. SUJATA HEMANT KESKAR. My client is negotiating to purchase all the rights, title and interest belonging to the said Property. The owners have represented and assured my client that, the Owners have full and absolute right to sell & convey the said Property to my client and have further represented and assured my client that the said Property is free from all encumbrances and their title to the said Property is good, clear and marketable.

Any person/s having any interest, claim, lien, mortgage, attachment, charge, maintenance right, easementary right or any other right, title, etc. whatsoever, in the said Property or any part thereof are hereby required to inform the undersigned/named, in writing along with documentary evidence within 8 days from publication of this public notice or else my client shall presume that no person/s have any interest in the said Property. Any right there after claimed shall be deemed to be knowingly waived. SCHEDULE OF THE SAID PROPERTY

All that piece and parcel of the premises bearing Flat bearing No. 501, admeasuring area about 64.66 Sq. Mtrs. Carpet i.e. 80.82 Sq. Mtrs. built-up, along with attached Terrace 9.29 Sq. Mtrs., situated on Fifth Floor, situated in Building/Wing No. 'A' situated in Project/Society known as "Dhanalakshmi Residency Co-operative Housing Society Ltd.", The said building is constructed on Land bearing Plot No. 1 out of Survey No. 89 and 90 having its corresponding CTS No. 1009 total admeasuring area about 2013 Sq. Mtrs., situated at Lokamanya Colony at Village Kothrud, Taluka Haveli, District Pune, within the local limits of Pune Municipal Corporation and also within the jurisdiction of the Sub-Registrar Haveli, Pune

Place : Pune Date: 08 August 2022

Adv. ABHIJIT BHARAT BOROLE Office No. 3, Yojana Complex, Ramanbaug Chowk 502 Narayan Peth, Pune 411 030. M: 8007799699

Indian Bank ALLAHABAD BANK

एसएएम स्मॉल-पुणे

बिल्डींग नं. ०२, प्लॉट नं. एस-२१३, ज्युपिटर हाकसिंग सोसायटी, कल्याणी नगर, पुणे ४१९००६. ई-मेल - samsmall.pune@indianbank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी, खाली सही करणार हे इंडियन बँकेचे सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (२००२ चा ५४) अन्वये सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांनी सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्य सेक्शन १३(१२) संबंधित नियम १(नियम ३) नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून दि. ०६.०६.२०१९ रोजीच्या मागणी नोटीसमध्ये कर्जदार १. मेसर्स अनुपमा एंटरप्रायझेस (कर्जदार) (प्रॉपा. श्री. राजाचारी शर्थाचारी पत्तार आणि २. श्रीमती अनुपमा **राजाबारी पत्तार (जामीनदार)** यांना उल्लेखित केलेली रक्कम एकत्रितपणे परत करण्यासाठी रू. १,२९,६७,८७३/ – (रूपये एक कोटी एकोणतीस लाख सद्सष्ठ हजार आवशे त्र्याहात्तर फक्त) (०५.०६.२०१९ पर्यंतच्या व्याजासह) अधिक भविष्यातील व्याज, शुल्क, खर्च इ. सदर नोटीस मिळाल्यापासून **६० दिवसांच्या** आत पैसे भरण्याच्या तारखे पर्यंत अधीन राहिल

कर्जदार व जामीनदार ही रक्कम परत करू न शकल्याने कर्जदारांना आणि सामान्य जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी उपरोक्त कलम १३(४) संबंधित कायद्यातील नियम ८ व ९ यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मालमतेचा खाली नमूद केल्याप्रमाणे तारीख प्रमाणे प्रत्यक्ष ताबा घेतला आहे

कर्जदारांना/जामीनदारांना विशेषत्वाने आणि सर्वसामान्य जनतेला इशारा देण्यात येतो की, सदरच्या मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेसंबंधी केलेला असा कारु. रु. १,९०,९७,५१०/- (रुपये एक कोटी नव्वद लाख सत्त्याण्णव हजार पाचशे दहा), १६.०७.२०२२ पर्यंत व्याजासह पर्यंत अधिक लागू न केलेले आणि भविष्यातील व्याज, शुलक, खर्च इ. अधीन राहिल,

	स्थावर मालमत्तेचे वर्णन				
अ.क्र.	मालमत्तेचे वर्णन	प्रत्यक्ष ताबा तारीख			
9	निवासी सदिनका क्र. – १६, २रा मजला, बी विंग, प्रेमराज विहार, इमारत क्रमांक – ३, प्लॉट क्रमांक – ५८,५९, आनंदा नगर, जुना सांगवी रोड, सांगवी हे राजाचारी एस पत्तार यांध्या मालकीचे ५४० चौरस फूट क्षेत्रफळ आहे	03.0८.२0२२			
۲	निवासी फ्लॉट क्रमांक - १६, २रा मजला, राधानगरी को-ऑप हाकसिंग सोसायटी लि. स. नंबर - २२७/१, विले. मोसरी, तालुका हवेली, पुणे सौ. अनुपमा आर पत्तार यांच्या मालकीचे ८४४ चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम.	95,96,303			

€ kotak

दिनांक : ०८/०८/२०२२

ठिकाण : पुणे

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

अधिकृत अधिकारी

इंडियन बँक

नोंदणीकृत कार्यालयः 27 वीकेसी, सी-27, जी-ब्लॉक, बांद्रा कुलां कॉम्प्लेक्स, वांद्रे (पु.), मुंबई- 400051 **शाखा कार्यालय:** चौथा मजला, ज्ञोन-2, न्याती युनिट्री, येखडा, नगर रोड, पुणे- 411006.

(मराठी मजकूरात संदिग्यता असल्यास

इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा)

ताबा सूचना कोणताही पूर्व-ग्रह न ठेवता (स्थावर मालमत्तेकरिता) (सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(१) यासह वाचलेल्या परिशिष्ट IV यानुसार ज्याअर्थी, कोटक महिंद्रा बँक लि.चे. चैंकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९च्या अर्थबोधात समाविष्ट एक बैंकिंग

कंपनी, तिचे नोंदणीकृत कार्यालय - २७बीकेसी, सी २७, "जी" ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू) मुंबई-४०० ०५१ व शास्त्रा कार्यालय - ४था मजला, झोन-॥, न्याती युनिट्री येरवाडा, नगर रोड, पुणे-४११००६ येथे असलेले, प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी वित्तिय मतेची सुरक्षितता आणि पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ("सर्फेसी कायदा") अंतर्गत आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (१) यासह वाचलेल्या कलम १३(२) व १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंगलबजावणीत दिनांकित ०८.११.२०२० मागणी सूचना निर्गमित केली होती व व उक्त मागणी सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० **दिवसांच्या आत** तिंच्या ("अदत्त रक्कम") प्रत्यक्ष चसुलीपर्यंत ०४.११.२०२० पासून चक्रवाड व्याजासह संविदात्मक दरात त्यावरील पुढील व्याज व अन्य आकारासह एकत्रित अदत्त लोन अकाउंट नं. आयएलएपी४१४७८ व आयएलपी४१५६०च्या अनुसार देय ०३.११.२०२२ रोजी प्रमाणे रु. ८३,०८,८४०.९५/- (रुपये अठरा लाख आठ हजार आठशे चाळीस व पैसे पंच्याण्णव फक्त) असलेल्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता (१) स्वाती रवींद्र चव्हाण असलेला पत्ता- वंगलो नं.२, समृद्धी आंगण, सर्व्हे नं. ११/२ धयारी जवळ, शेवटचा बस स्टॉप, पुणे- ४११०४१ आणि येथे सुद्धाः- फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, निर्मल संकुल, फेज-१, औध जकात नाक्याजवळ, औध, पुणे-४११००७, (२) रबींद्र सुधाकर चव्हाण (सह ऋणको) असलेला पत्ता- बंगलो नं.२, समृद्धी आंगण, सर्व्हें नं. ११/२, धयारी जवळ, शेवटचा बस स्टॉप, पुणे-४११०४१ आणि येथे सुद्धाः- फ्लॅट नं. ४०१, ४था मजला, निर्मल संकृल, फेज-१, औध जकात नाक्याजवळ, ऑध, पुणे-४११००७ यांच्याकरिता ०४.१२.२०२० रोजी सुद्धा वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. पूर्वोक्त ऋणको/सह-ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ टरले आहेत, याद्वारा ऋणको/सह ऋणको आणि **आम जनतेस** सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी आज दिनांक **०३ ऑगस्ट २०२२** रोजी उक्त नियमांच्या नियम ८ यासह वाचलेल्या सफेंसी कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/ तिल प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखालील वर्णिलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष तात्रा घेतला आहे यावरील नमूद केलेले ॠणको/सह-ऋणको आणि **आम जनतेस** याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेवाबत केलेला कोणताही व्यवहार वसूली आणि/किंवा पूर्णतः प्रदानाच्या तारखेपर्यंत ०४.११.२०२० पासून चक्रवाढ व्याजासह संविदात्मक दरातील व्याज, पर्यार्थ व्याज, आकस्मिक खर्च, किंमत आणि आकार, इ. सह त्यावरील व्याज व अन्य आकार यासह एकत्रित ०३.११.२०२० रोजी प्रमाणे रु. ८३,०८,८४०.९५/- (रुपये अठरा लाख आठ हजार आठशे चाळीस व पैसे पंच्याण्णव फक्त) या रकमेकरिता कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या, शाखेचा पता- ४था मजला ज्ञोन-२, न्याती युनिट्टी येखाडा, नगर रोड, पुणे-४११००६, आकाराच्या विषयाधीन असेल.

सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅंट नं. ४०१, ४था मजला, निर्मल संकूल फेज-१, (मोजमापाचा ५९० ची.फू. व वरील टेरेस मोजमापाची ५४.८१ चौ.मी. जी ५९० चौ.फू.शी तूल्य आहे), औंध नगर, औंध जकात नदरजवळ पुणे-४११००७, महाराष्ट्र, दिनांकित २१/११/२०१३ नोंदणी करारनामा क्र. १२७०६/२०१३ मध्ये अधिक तपशीलवार वर्णिलेला.

तारीखः ०३/०८/२०२२

(प्राधिकत अधिकारी) कोटक महिद्रा बँक लि.

E-Tender Notice MAHAVITARAN

https://bankauctions.in/ या केवलाईटला चेट सावी.

स्थवः । पूर्णे, जारीखः । ०९.०८.२०२२

Tender is invited by e-tendering method from eligible bidders for execution of work of Strengthening of Distribution Infrastructure within Baramati Division under BRC Circle, Baramati Zone on Full Turnkey basis. The Scope of Work includes Supply, Transport, Construction, Erection, Testing & Commissioning of work of U/G 11kV, 22 kV lines & LT lines, of varying capacities, RMUs & Feeder pillers and other allied works as defined in the Bid Documents under Baramati Circle as details below,

Sr no.	Tender No.	Division	Total Estimate Cost without GST Rs .in Lakh	EMD in RS
1	CE/BMTZ/ T- 09/ 2022-23	Baramati	369.03	0.5% Estimated Cost

For details please visit our website http://works.mahadiscom Contact person:Shri.S.R.Shaikh, Executive Engineer (Admn.)

Mobile No.-7875768037, email:cebaramati@gmail.com (No. HO PR No - 95/22-23) Chief Engineer (BMTZ)

[See Regulation-33(2) By Regd. A/D. Dasti failing which by Publication Office of the Recovery Officer-I/II

Debts Recovery Tribunal, Pune Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005 Notice for Settling a Sale Proclamation under Rule 53 of the

Second Schedule to the Income Tax Act 1961 Read with the RC/34/2010 Recovery of Debts & Bankruptcy Act 199306/08/2022 Pubjab National Bank Versus

Shri Paresh Gopinath Rao & Oths. (CD 1) Shri Paresh Gopinath Rao, 9/4, Saivihar Appt. Laxmi Nagar,

Chinchwad, Pune. (CD 2) Mrs. Swati Gopalrao Dhisle, R/at Wing A-3/19, Yashopuram, Pimpri, Chinchwad Link Road, Pune-411033.

(CD 3) M/s. Cajole Enterprises, Through its Sole Prop. Shir Paresh Gopinath Rao, Ramanath Plaza, Opp. Balaji Auto Ltd., Akurdi,

(CD 4) Shri Ajay Virchand Dand, Plot No. 7, Rohit Residency, Sudhendra Nagar, Pune-411033.

Whereas, you the Shri Paresh Gopinath Rao & Oths was ordered by the Presiding Officer of Debts Recovery Tribunal Pune Who had issued the Recovery Certificate dated 26/10/2009 in OA/1/2009 to pay to the Applicant Bank(s)/ Financial Institution (s), the sum of Rs. 34,29,003.00 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Nine Thousand Three Only) i.e. inclusive of interest from defendant No. 1 & 2 to pay the sum of Rs. 13,00,275.00 (Rupees Thirteen Lakhs Two Hundred Seventy Five Only) @ 10.25% p.a. with monthly rests & Defendant No.1 & 4 to Pay the sum of Rs. 15,98,923.00 (Rupees Fifteen Lakhs Ninety Eight Thousand Nine Hundred Twenty Three Only) @ 14.25% p.a. with monthly rests from 16/12/2018 till realization and costs of Rs. 56,000.00 (Rupees Fifty Six Thousand Only) and whereas the said had not been paid, the undersigned had ordered the sale of under mentioned immovable/movable property.

You are hereby informed that the 08/09/2022 at 10.30 A. M. has been fixed for drawing up the proclamation of the sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the Undersigned any encumbrances, Charges, Claims or liabilities attached to the said properties or any portion thereof.

Specification of Property Description of the property of CD No. 1

a) All that piece and parcel of Shop No. 1, Shop No. 2, Shop No. 3, Shop No. 4, & Shop No. 14 in the building called Dhiraj Galaxy situated at Chinchwad, Tal. Haveli, Dist. Pune. Given under my hand and the seal of the Tribunal, on this date

06/08/2022.

(S. J. Satbhai) Recovery Officer-II Debts Recovery Tribunal, Pune

बैक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra भारत संस्कार का उद्यम एक परिवार एक बैंक

पुणे पश्चिम अंचल कार्यालय : जनमंगल, १ ला मजला, जुना मुंबई-पुणे हायवे, बँक ऑफ महाराष्ट्र पिंपरी शाखेच्या वर, पिंपरी, पुणे - ४११०१८ फोन : ०२०-२७३३ ५३५१ मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (अपेंडीक्स-IV-A)

अधिकृत अधिकारी,

बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम अंचल

सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील रुल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना. या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि विशेषकरुन कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या मालमत्ता, ज्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी सदर मालमत्तांचा ताबा घेतला असून, सदर मालमत्तांची विक्री

दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या

दि. २५/०८/२०२२ रोजी "जसे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "तेथे जे आहे" या तत्त्वावर, बँक ऑफ महाराष्ट्र यांना खाली नमूद केलेल्या परीशिष्टामधील कर्जदार व जामीनदार यांच्याकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी केली जाणार आहे. कर्जदार आणि जामीनदारांकडून येणे असलेल्या रकमेचा तपशील, स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील माहित असलेला बोजा. ताब्याचा प्रकार. राखीव किंमत आणि बयाणा रक्कम पढीलप्रमाणे आहे.

आ.	कर्जदाराचे / जामीनदाराचे	दि. ०५/०८/२०२२	स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन	राखीव किंमत
क्र.		नांव आणि पत्ता रोजी येणे रक्कम		
	114 (111-1 431)	N-11 -1 1 1 1 1	बोजा	बयाणा रक्कम
76	शाखा: इंद्रायणी नगर १) मे. साहिल इंजिनिअरींग वर्क्स, प्रोप्रा. श्री. संदीप गंगाराम शिंदे, फ्लॅट नं. ६, २ रा मजला, श्री गणराज अपार्टमेंट, दिघी भोसरी रोड, दिघी, पुणे-४११०१५.	तीनशे त्रेचाळीस फक्त) अधिक त्यावरील	फलॅट नं. ६, २ रा मजला, श्री गजानन अपार्टमेंट, गजानन महाराज मंदिराजवळ, स. नं. ७८, हिस्सा नं. ३/१/७, दिघी, भोसरी रोड, दिघी, पुणे- ४११०१५. (एकूण क्षेत्रफळ ४२५.०० चौ. फू.)	राखीव किंमतः रू. १३.०० लाख वयाणा रक्कमः
200000000000000000000000000000000000000	 श्री. संजय विश्वनाथ मुळे, रा. चिखली, पोस्ट मोशी, जिल्हा पुणे–४१२१०५. 	अधिक सर्व किंमत, दंड, आकार आणि खर्च, किंवा त्यावरील इतर प्रासंगिक आकार	प्रत्यक्ष ताबा बँकेला माहित असलेला बोजा : नाही.	रू. १.३० लाख

• लिलावाची तारीख व वेळ : २५/०८/२०२२, दु. ०१.०० ते ४.०० दरम्यान, जर शेवटच्या ५ मिनिटात

बोली लावल्यास आपोआप होणाऱ्या ५ मिनिटांच्या मुदत वाढीसह

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी कृपया बँकेच्या संकेतस्थळावरील लिंक "https://www.bankofmaharashtra.in/properties_for_sale", "https://ibapi.in" आणि "www.mstcecommerce.com" पहावी .

सरफेसी ॲक्ट, २००२ अंतर्गत १५/३० दिवसांची विक्रीची वैधानिक सूचना : वरील १ व २ यांना यादारे सूचीत करण्यात येते की, त्यांनी वर नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम तसेच त्यावरील आज अखेर व्याज व संबंधित खर्च अशी सर्व रक्कम लिलावाच्या तारखेपुर्वी भरावी अन्यथा सदर मालमत्तांची लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित येणे रक्कम असल्यास त्याचे व्याज आणि इतर खर्च यांसहीत वसुली करण्यात येईल. दिनांक : ०८/०८/२०२२



दिनांक: 08.08.2022

PUBLIC NOTICE

Behind Trump Towers, Opp Madhusudan B, Contact No:- 9881042626/ 020 26684545

osbi

अचल मालमत्तेचे वर्णन मिळकत क्र. १ – सुरेश आनंदराव निकम यांचे नावे असलेला फ्लॅट नं.२१, श्रीनिवास पार्क,

स.नं.२८८, हि.नं.१ए/१, बाणेर, पुणे. क्षेत्र ९१० चौ.फू.

इंडिगो पेंट्स लिमिटेड (पूर्वीची इंडिगो पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड)

INDIGO बाणेर शेंड, पूणे- 411045, महाराष्ट्र. वेबसाईट: www.indigopaints.com;

याद्वारे सुचित करण्यात वेते की सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिवा(''सेबी'') यांनी बेळोबेळी जारी केलेल्या संबंधित

वर्षाच्या अहवालासह 22व्या एजीएमची सूचना उपलब्ध आहे. 22व्या एजीएमशी संबंधित अधिक तपशीलासाठी सभासदांना विनंती आहे की त्यांनी कंपनीने दि. 05 ऑगस्ट, 2022 रोजी दिलेली आणि दि. 06 ऑयस्ट, 2022 रोजी "फावर्नीन्सअल एक्स्प्रेस" या वर्तमानपत्रात इंग्रजीमध्ये आणि "लोकसत्ता"

बाह्यरे सभासदांना सुचित करण्यात येते की:

4. एजीएमची सुचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीचे सभासद होणारया आणि शेवटच्या (कट-ऑफ) दिनांकास म्हणजे 26 ऑगस्ट, 2022 रोजी समभाग धारण करीत असलेल्या सभासदांना सीडीएसएल कडे

> इंडिगो पैट्स लिमिटेड (पूर्वीची इंडिगो पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड) सुजॉय सुदिप्ता बोस (सभासदत्व क्र.- ए43755)

ठिकाण : पुणे